



PUDUMJEE

**PUDUMJEE PULP & PAPER MILLS LTD.**  
Registered Office

AHC:632

21<sup>st</sup> November, 2016

<p>The Manager, Listing Department, <b>National Stock Exchange of India Ltd.,</b> Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), <u>Mumbai - 400 051.</u></p> <p><b><u>Scrip Code:- PDUMJEPULP</u></b></p>	<p>The Manager, Corporate Relationship Department, <b>BSE Ltd.,</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, <u>MUMBAI - 400 001.</u></p> <p><b><u>Scrip Code:- 500343</u></b></p>
--	--

Dear Sir,

Sub.: Submission of Newspaper clips for transfer of equity shares to IEPF Suspense Account, pursuant to the Provision of Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

-----

We have enclosed the copies of the Notice (for transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account) published in "The Financial Express", in English language and in "Loksatta", in Marathi language for your information and record.

Thanking you,

Yours Faithfully,

For PUDUMJEE PULP & PAPER MILLS LTD.,

(R. M. Kulkarni)

COMPANY SECRETARY

Encl.: A/a

**Registered Office:**

Thergaon, Chinchwad, Pune-411033 Tel: +91-20-30613333, Fax : +91-20-4077 3388  
E-Mail : [pune@pudumjee.com](mailto:pune@pudumjee.com), [sk@pudumjee.com](mailto:sk@pudumjee.com). CIN: L21012MH1964PLC013058

**Corporate Office:**

Jatia Chambers, 60, Dr. V.B.Gandhi Marg, Kalaghoda. Mumbai-400001 India.  
Tel: +91-22-30213333, 22674485, 66339300, Fax: +91-22-22658316.  
E-Mail: [pudumjee@pudumjee.com](mailto:pudumjee@pudumjee.com) Web Site : [www.pudumjeepulp.com](http://www.pudumjeepulp.com).

# THE FINANCIAL EXPRESS

READ TO LEAD



## PUDUMJEE PULP & PAPER MILLS LTD.

Registered Office: Thergaon, Pune - 411 033.

CIN: L21012MH1984PLC013058, Tel: +91-20-30613333,

Fax: +91-20-40773388, Website: [www.pudumjeepulp.com](http://www.pudumjeepulp.com),E-mail: [sk@pune.pudumjee.com](mailto:sk@pune.pudumjee.com)

### NOTICE

#### (FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) SUSPENSE ACCOUNT)

This Notice is published pursuant to provisions of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective from 07<sup>th</sup> September, 2016.

The Rules, inter alia, contain the provision for transfer of all such shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to 'IEPF suspense account (on the name of the Company)'.

Accordingly the Company has sent individual Communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address(es). The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF suspense account on its website at [www.pudumjeepulp.com](http://www.pudumjeepulp.com). Shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to the IEPF suspense account.

Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company/Registrar by 30.11.2016 with a request for claiming the unpaid dividend for the year 2009-10 onwards so that the shares are not transferred to the IEPF.

It may please be noted that if no reply is received by the Company or the Registrar by 30.11.2016, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF suspense account by the due date, without any further notice, by following the due process as enumerated in the said notification which is as under:

- a) In case of shares held in physical form: by issuance of duplicate share certificate and thereafter transferring the same to IEPF authority;
- b) In case of shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of IEPF Authority with the help of Depository Participants;

Shareholders may note that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

For any queries/clarification on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agents: Shri. S. V. Raju, Deputy General Manager, M/s. Karvy Computershare Pvt. Ltd., Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032; Tel. No.: 040-67161572, E-mail: [einward.ris@karvy.com](mailto:einward.ris@karvy.com); Website: [www.karvy.com](http://www.karvy.com).

For Pudumjee Pulp & Paper Mills Limited,  
Sd/-

Place : Pune

Date : 18<sup>th</sup> November, 2016

(R. M. Kulkarni)

Company Secretary

